

|| अंतरी पेटवू ज्ञानज्योत ||



**NORTH MAHARASHTRA UNIVERSITY
JALGAON**

**SYLLABUS FOR M. A. IInd
(SEMISTER - III , IV)**

YOGIC SCIENCE

(WITH EFFECT FROM JUNE- 2014)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - III & IV

(शैक्षणिक वर्ष - २०१४ पासून)

Sub. Code **Sem.- III**

YOG-231	Paper - I	History & Philosophy of Yoga (योग तत्त्वज्ञान आणि इतिहास)
YOG-232	Paper - II	Yoga Education & Research Methodology (योग शिक्षण व संशोधनशास्त्र)
YOG-233	Paper - III	Practical Yoga - V (प्रात्यक्षिक - ५)
YOG-234	Paper - IV	Practical Yoga - VI (प्रात्यक्षिक - ६)

Sem.- IV

YOG-241	Paper - I	Bhagwadgeeta & YogaShastra (भगवद्गीता आणि योगशास्त्र)
YOG-242	Paper - II	Psychology & Yoga For Personality Development (मानसशास्त्र आणि योगाद्वारा व्यक्तिमत्त्व विकास)
YOG-243	Paper - III	Practical Yoga - VII (प्रात्यक्षिक - ७)
YOG-244	Paper - IV	Desertation. (लघू शोध प्रबंध)

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - तृतीय

पेपर - I (तात्त्विक)

विषय :- History & Philosophy of Yoga (योग तत्त्वज्ञान आणि इतिहास)

(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 231

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
एकूण = १००		

युनिट - १ :- षट्दर्शन - थोडक्यात ओळख आणि परिचय

- १.१ जैन दर्शन, बौद्ध दर्शन
- १.२. न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन
- १.३ सांख्य दर्शन
- १.४ वेदांत दर्शन

युनिट - २ :- योगाची तात्त्विक पार्श्वभूमी

- २.१ कर्मसिद्धांत
- २.२ चार पूरुषार्थ, बंध मोक्ष सिद्धांत
- २.३ पंचकोष
- २.४ विविध योग (भक्ति, ज्ञान आणि कर्म)

युनिट - ३ :- योग्यांचा जीवन परिचय

- ३.१ योगी अरविंद
- ३.२ स्वामी कुवल्यानंद, महर्षि महेश योगी
- ३.३ स्वामी विवेकानंद
- ३.४ स्वामी शिवानंद

युनिट - ४ :- पातंजल योग सूत्र- विभूतीपाद (सूत्र क्र. १ ते ५५)

- ४.१ अंतरंग योग : धारणा, ध्यान, समाधि
- ४.२ संयम, प्रज्ञा
- ४.३ समाधि परिणामएकाग्रता परिणाम
- ४.४ योग्याला प्राप्त होणाऱ्या विविध विभूतिंचे विवेचन

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - तृतीय

पेपर - II (तात्त्विक)

विषय :- Yoga Education & Research Methodology (योग शिक्षण व संशोधनशास्त्र)
(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 232

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
एकूण =		१००

युनिट - १ :-

- १.१ संशोधन- अर्थ, स्वरूप, व्याख्या आणि प्रकार
- १.२ योग क्षेत्रात संशोधनाची आवश्यकता
- १.३ संशोधनाची स्वरूप आणि व्याप्ती
- १.४ संशोधनाचे प्रकार - सैद्धांतिक, व्यावहारिक आणि क्रियात्मक
- १.५ संशोधनाच्या पद्धती - ऐतिहासिक, प्रायोगिक, निरक्षण, सहसंबंध

युनिट - २ :-

- २.१ तथ्य - अर्थ आणि व्याख्या, तथ्य संकलनाची वैशिष्ट्ये, तत्वे, साधने, महत्व आणि प्रकार
- २.२ तथ्य विश्लेषणाचे प्रकार, विश्लेषण आणि निर्वाचन प्रक्रिया.
- २.३ संशोधन समस्या - अर्थ, व्याख्या, महत्व आणि समस्या निवड प्रक्रिया आणि समस्या सूत्रण.
- २.४ परिकल्पना (गृहितकृत्य) - अर्थ व व्याख्या, स्रोत, वैशिष्ट्ये, सामान्य वैशिष्ट्ये,
- २.५ परिकल्पना (गृहितकृत्य) - कार्य, मर्यादा आणि प्रकार

युनिट - ३ :-

- ३.१ नमुना निवडीचा अर्थ व व्याख्या, प्रमुख टप्पे, निवड पद्धतिचे फायदे, दोष, उद्देश व प्रकार.
- ३.२ चर - अर्थ, व्याख्या आणि प्रकार
- ३.३ संशोधन आराखडयाचा अर्थ आणि व्याख्या, संशोधन आराखडयात समाविष्ट बाबी.
- ३.४ संशोधन अहवाल - उद्देश, घटक, वैशिष्ट्ये, महत्व आणि संशोधन अहवाल तयार करतांना निर्माण होणाऱ्या समस्या.
- ३.५ सांख्यिकी- व्याख्या आणि कार्य, सांख्यिकीय मध्य, मध्यांक, बहुलक व्याख्या आणि त्यामधील संबंध

युनिट - ४ :-

- ४.१ योग शिक्षणाची उद्दिष्टे आणि मूलतत्वे
- ४.२ वातावरण निर्मिती, हठप्रदीपिकेनुसार योग मठ लक्षण
- ४.३ आदर्श पाठ नियोजन, वर्ग संचालन.
- ४.४ संवाद कौशल्य आणि आदर्श योग शिक्षकाचे गुण.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - तृतीय

पेपर - III (प्रात्यक्षिक)

विषय :- Practical Yoga - V (प्रात्यक्षिक - ५)

(शैक्षणिक वर्ष २०१४पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 233

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
		एकूण = १००

युनिट - १ :- आसन :

- १.१ मध्यम कालावधिची आसने (१० मिनीटे)
- १.२ लवचिकतेची आसने

युनिट - २ :- प्राणायाम :

- २.१ मूलभूत प्राणायाम (१० मिनीटे)
- २.२ अष्ट कुंभक : प्रमाण १ : २ : २ (प्रत्येकी १० मिनीटे)

युनिट - ३ :- शुद्धिक्रिया :

- ३.१ धौति : (दंड आणि वमन)
- ३.२ नेति : (जलनेति आणि दंड नेति)
- ३.३ कपालभाती, अग्निसार, त्राटक

युनिट - ४ :- धारणा, ध्यान आणि योगनिद्रा :

- ४.१ धारणा
- ४.२ ध्यान परिचय
- ४.३ योगनिद्रा

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - तृतीय

पेपर - IV (प्रात्यक्षिक)

विषय :- Practical Yoga - VI (प्रात्यक्षिक - ६)

(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 234

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
		एकूण = १००

युनिट - १ :- पाठनियोजन

युनिट - २ :- प्रकल्प

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - चतुर्थ

पेपर - I (तात्त्विक)

विषय :- Bhagwadgeeta & Yogashastra (भगवद्गीता आणि योगशास्त्र)
(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 241

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
		एकूण = १००

युनिट - १ :- सांख्यदर्शन ओळख परिचय

- १.१ प्रकृति उत्क्रांती संकल्पना
- १.२ सत्कार्यवाद
- १.३ पुरुष बहुत्व
- १.४ त्रिगुण संकल्पना

युनिट - २ :- श्रीमद्भगवद्गीता : (अध्याय ६ निवडक श्लोक)

- २.१ ध्यानाकरिता उपयुक्त स्थान आणि आसन वर्णन
- २.२ ध्यानाकरिता उपयुक्त शरीर स्थिती
- २.३ सर्वश्रेष्ठ योग्याची लक्षणे
- २.४ मनाची चंचलता आणि मन स्थिर करण्याचे उपाय

युनिट - ३ :- पातंजल योग सूत्र - कैवल्यपाद (निवडक सूत्र)

- ३.१ सिद्धिचे प्रकार आणि उपर्याप्ति
- ३.२ देह आणि चित्त निर्माण विचार
- ३.३ कर्म, वासना आणि त्यांचा विपाक विचार
- ३.४ मुक्तिच्या चार अवस्था आणि प्रकार

युनिट - ४ :-

- ४.१ विपश्यना
- ४.२ झेन

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - चतुर्थ

पेपर - II (तात्त्विक)

विषय :- Psychology & Yoga For Personality Development

(मानसशास्त्र आणि योगाद्वारा व्यक्तिमत्व विकास)

(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 242

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
एकूण		= १००

युनिट - १ :-

- १.१ मन - विविध व्याख्या आणि कार्य
- १.२ मन आणि इंद्रिय यांचा संबंध
- १.३ मानसिक रोगांचे वर्गीकरण
- १.४ व्यक्तिमत्व विकास आणि विकासातील अडथळे

युनिट - २ :-

- २.१ चिंता - परिचय, सामान्य लक्षणे, चिंतेचे घटक आणि मनोवैज्ञानिक उपाय
- २.२ मानसिक संतुलनाचे महत्व, असंतुलित व्यक्तित्वाची लक्षणे, कारणे, निवारण
- २.३ व्यक्तिमत्व विकास : आसन/ प्राणायाम /ओंकारसाधनेद्वारे व्यक्तिमत्व विकास
- २.४ योग आणि मूल्यशिक्षण, योगाच्या माध्यमातून कार्यक्षमतेची वाढ

युनिट - ३ :-

- ३.१ एकाग्रता, स्मरणशक्ति विकासाकरिता योगिक उपचार
- ३.२ अनिद्रा/ नैराश्य विकारावर योगिक उपचार
- ३.३ मनःस्वास्थ आणि योगनिद्रा संबंध
- ३.४ मनःस्वास्थ आणि चित्तप्रसादन संबंध

युनिट - ४ :-

- ४.१ ध्वनी, नाद, शृति, स्वर यांच्या व्याख्या
- ४.२ नादाचे गुणधर्म आणि दोन प्रकार - आहद आणि अनाहद नाद
- ४.३ नाद आणि शरीरातील सप्तचक्र यांचा संबंध
- ४.४ योगसाधकांसाठी संगीत आणि संगीत साधकांसाठी योगाचे महत्व
- ४.५ नादसाधना, ओंकार साधाना
- ४.६ योगिक प्रार्थना, स्ट्रेस मॅनेजमेंट, रोग निवारणासाठी योग संगीत
- ४.७ गर्भसंस्कार आणि कंठसाधनेकरिता योगसंगीत
- ४.८ साधनेसाठी उत्तम मार्ग - योग आणि संगीत

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - चतुर्थ

पेपर - III (प्रात्यक्षिक)

विषय :- Practical Yoga - VII (प्रात्यक्षिक - ७)

(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 243

गुण -	बहिस्थ	६०
+ अंतर्गत		४०
		एकूण = १००

युनिट - १ :-

आसन :

१.१ दीर्घ कालावधिची आसने : (२० मिनीटे)

युनिट - २ :-

प्राणायाम :

२.१ मूलभूत प्राणायाम (१० मिनीटे)

२.२ अष्ट कुंभक : प्रमाण १ : २ : २ (प्रत्येकी १० मिनीटे)

युनिट - ३ :-

शुद्धिक्रिया :

३.१ धौति : (दंड आणि वमन)

३.२ नेति : (जलनेति आणि रबर नेति)

३.३ कपालभाती, अग्निसार, त्राटक

युनिट - ४ :-

४.१ सप्त स्वरांची ओळख

४.२ संगीताच्या दृष्टिकोणातून ओंकार उच्चारण

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

सेमेस्टर - चतुर्थ

पेपर - IV (प्रात्यक्षिक)

विषय :- Dissertation. (लघू शोध प्रबंध)

(शैक्षणिक वर्ष २०१४ पासून)

कालावधी - ५२ तासिका

YOG - 244

गुण - बहिस्थ ६०

+ अंतर्गत ४०

एकूण = १००

युनिट - १ :- लघूशोध प्रबंध लेखन आणि सादरीकरण

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

एम. ए. (योगशास्त्र)

- संदर्भ ग्रंथ सूची -

1. gore M. M. : Anatomay & Physiology of Yogaic Practices, Pub.: Kancan Prakashan, Lonavala, 1982
2. Shirley Telles : A Glimpse of Human body , Pub.: V. K. Yogas, Banglore, 1995
3. Swami Kuvlyananda & Dr. Venekar S. L. : Yogic Therapy , Pub : Ministry Of Health, Govt. Of India, New Delhi, 1963
4. Swami Kuvlyananda : Asana, Pub. : Kaivlyadham, Lonavala.
5. Swami Kuvlyananda : Pranayama, Pub. : Kaivlyadham, Lonavala.
6. Karela Werner : Yoga & Indian Philosophy(Vol - I & II) (George Allen and Unwin, London, 1971)
7. Swami Harshananda : The Six System of Hindu Philosophy (Ramkrishna Matt, Banglore, 2000)
8. Tiwari O. P. : Asana why & how? Pub. : Kaivlyadham, Lonavala.
9. Swami Satyananda : Asana, Pranayama, Mudra, Bandha, (Pub.: Bihar School of Yoga Munger, 1989)
10. Ghorte M. L.: Guidelines for Yogic Practices, Medha Publication, Lonavala, 1982.
11. K. S. Joshi : Speaking of Yoga & Nature Cure therapy, Sterling Publishers Private Limited, 1991.
12. K. S. Joshi : Yoga for Health & Happiness, Indian Yoga Society Sagar (M.P.) 1981.
१३. स्वामी सत्यानंद सरस्वतीः सूर्य नमस्कार, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००७
१४. स्वामी निरंजनानंद सरस्वती : धारणा दर्शन, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००१
१५. स्वामी सत्यानंद सरस्वती : योग निद्रा , योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००५
१६. स्वामी सत्यानंद सरस्वती : कुंडलिनी योग, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००५
१७. स्वामी निरंजनानंद सरस्वती : योग दर्शन, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००४
१८. कृ. के. कोल्हटकर, पातंजल योग दर्शन, आदित्य प्रतिष्ठान, पूणे- २००३
१९. भा. मा. भारंबे: पातंजल योग दर्शन, भक्तिसाधाना फाऊंडेशन, जळगांव.
२०. भा. मा. भारंबे : संपूर्ण भगवद्गीता, काशी माधव प्रकाशन, जळगांव - २००७.
२१. व. ग. देवकुले : हठप्रदीपिका, आदर्श विद्यार्थी प्रकाशन, पूणे.
२२. श्री स्वामी ओमानंद तीर्थ : पातंजल योग प्रदीप, गीता प्रेस गोरखपूर.
२३. एम. एम. गोरे : शरीर विज्ञान आणि योगाभ्यास, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे - १९९७

२४. डॉ. सुधा कंटे : ओंकारातून व्यक्तिमत्त्व विकास , साकेत प्रकाशन प्रा. लि. औरंगाबाद- २००८.
२५. स्वामी निरंजनानंद सरस्वती : घेरंड संहिता , योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, २००४
२६. डॉ. वि. भा. सावदेकर : शरीर विज्ञान, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर.
२७. डॉ. ईश्वर बी. बसवरेड्डी आणि डॉ. सत्यप्रकाश पाठक, हठयोग के आधार एवं प्रयोग, मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्थान, नवी दिल्ली - २०११
२८. रंजीत कौर सन्धू : शरीर क्रिया विज्ञान, अर्जुन पब्लिशिंग हाऊस, नवी दिल्ली - २००५.
२९. व. ग. देवकुले : घेरंड संहिता, टी. आर. एंटरप्रायजेस, पुणे २००९.
३०. डॉ. संप्रसाद विनोद : ध्यान एक दर्शन व मार्गदर्शन, अनमोल प्रकाशन पूणे - २००७.
३१. डॉ. श्री. भा. वर्णेकर प्रज्ञाभारती, समग्र योगदर्शन, जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, नागपूर.
३२. डॉ. संप्रसाद विनोद : योग आणि मन, अनमोल प्रकाशन, पुणे - २००९.
३३. डॉ. प. वि. वर्तक : गीता - विज्ञाननिष्ठ निरूपण, श्री. वेदविद्या मुद्रणालय प्रा.लि. पूणे- २००७.
३४. श्री. विश्वास मंडलिक: हठयोगातील शुद्धिक्रिया, योग चैतन्य प्रकाशन, नाशिक - २००२.
३५. श्री. विश्वास मंडलिक: योगसिद्धान्त, योग चैतन्य प्रकाशन, नाशिक .
३६. श्री. विश्वास मंडलिक: शरीरशास्त्र, योग चैतन्य प्रकाशन, नाशिक.
३७. श्री. विश्वास मंडलिक: योग व मनःस्वास्थ, योग चैतन्य प्रकाशन, नाशिक.
३८. स्वामी सत्यानंद सरस्वती : आसन , प्राणायाम, मुद्रा , बंध, योग पब्लिकेशन्स ट्रस्ट, मुंगेर, बिहार, भारत.

- रोजगाराभिमूख संधी -

१. एम. ए. योगशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर योग निसर्गोपचार केंद्रामध्ये योगशिक्षक पदावर नियुक्ती.
२. एम. ए. योगशास्त्र हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर योग वर्ग घेवून अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होवू शकतात.
३. जीम आणि वेगवेगळ्या नामांकित कपनीमध्ये योगशिक्षक पदावर नियुक्ती.
४. महाविद्यालयात प्राध्यापक पदावर नियुक्ती आणि संशोधनाच्या संधी.
५. सी. बी. एस. ई. आणि पब्लिक स्कूलमध्ये योग प्रशिक्षक पदावर नियुक्ती.
६. हॉस्पिटलमध्ये योग थेरेपिस्ट व स्वतःचे हेल्थ केअर सेंटर.
७. नामांकित स्पा, हॉटेल्समध्ये योगा एक्सपर्ट म्हणून नियुक्ती.